

सार्वजनिक बांधकाम विभागातील
कनिष्ठ अभियंता (विद्युत) या
संवर्गाची दि.०१/०१/२०२५ रोजीची
तात्पुरती ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक :- ज्येष्ठता २०२५/प्र.क्र.२७/प्रशासन-१
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- २६ मार्च, २०२५.

शासन परिपत्रक :-

सामान्य प्रशासन विभाग, शासन अधिसूचना, दि.२१/०६/२०२१ मधील परिशिष्ट-तीन व सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक, दि.१३/०७/२०२१ मधील मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गाची दि.०१/०१/२०२५ या रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची या परिपत्रकासोबत जोडलेल्या प्रपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्र.२७९७/२०१५ मध्ये दि.०४/०८/२०१७ रोजी दिलेल्या निर्णयान्वये पदोन्नतीमधील आरक्षण अवैध ठरविले आहे. मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ दाखल केलेली आहे. सदर याचिका अद्याप प्रलंबित असून सदर याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गाची दि.०१/०१/२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

३. सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन आदेश, दि.०३/१०/२०२४ अन्वये सवश्री कल्याण मुकुंदराव बचुटे, सुवर्णा गणेश चांदोरकर, मनोजकुमार मनोहरराव मानकर, कनिष्ठ अभियंता (विद्युत) यांना उप अभियंता (विद्युत) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तथापी, दि.०१/०१/२०२४ ते दि.०३/१०/२०२४ या कालावधीत सदर अभियंते कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गात कार्यरत असल्यामुळे दि.०१/०१/२०२५ रोजीची स्थिती दर्शविण्याच्या ज्येष्ठता सूचीत त्यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

४. सदर ज्येष्ठता सूचीत अंतर्भूत केलेल्या कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गातील अभियंत्यांच्या तपशिलामध्ये जसे नाव, जन्मदिनांक, नियुक्तीचा दिनांक, जात प्रवर्ग व ज्येष्ठतेचे स्थान इत्यादीबाबत काही चुका/त्रुटी आढळल्यास हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात आवश्यक त्या योग्य पुराव्यासह रजिस्टर्ड पोस्टाद्वारे/स्पीड पोस्टाद्वारे/हस्त बटवड्याद्वारे/ई मेलद्वारे (doadmin1.pwd@maharashtra.gov.in) आपली निवेदने /हरकती/सूचना शासनास सादर करावी. सदर

निवेदने/हरकती/सूचना विहित वेळेत शासनास प्राप्त न झाल्यास त्याबाबत आपले काही आक्षेप नाही असे समजून कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गाची दि.०१/०१/२०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्यात येईल.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०२५०३२६१७५८४५३३१८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(रणजीत अहिरे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) मुख्य अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई.
- २) अधीक्षक अभियंता (विद्युत), सा.बां.मंडळ, मुंबई/पुणे/नांदेड/नागपूर/छत्रपती संभाजीनगर.
- ३) अपर मुख्य सचिव (सा.बां.) / सचिव (रस्ते) / सचिव (बांधकामे), सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ४) निवडनस्ती.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्र. ज्येष्ठता -२०२५/प्र.क्र.२७/प्रशासन-१, दि. २६ मार्च, २०२५									
संवर्गाचे नाव — कनिष्ठ अभियंता (विद्युत)									
वेतनश्रेणी : एस-१४:३८६००-१२२८००									
दिनांक १ जानेवारी, २०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची (दिनांक ०१.०१.२०२४ ते ३१.१२.२०२४ या कालावधीत कार्यरत अभियंत्यांची नावे)									
जेष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचार्याचे नांव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३(२)(अ)नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हत	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	श्री.सतिश रामभाऊ वाघ	सरळसेवा	०५.०७.१९६९	वि.मा.प्र.	२६.१२.१९८९	२६.१२.१९८९	३१.०७.२०२७	डी.ई.ई.	-
२	श्री.दत्तात्रय राजाराम पडवळ	सरळसेवा	०९.०७.१९७०	खुला	३०.०४.१९९४	३०.०४.१९९४	३१.०७.२०२८	डी.ई.ई.	-
३	श्री.प्रदिप आत्माराम पवार	सरळसेवा	०९.०९.१९६९	खुला	०९.०४.१९९७	०९.०४.१९९७	३०.०९.२०२७	बी.ई.ई.	-
४*	श्री.कल्याण मुकुंदराव बचुटे	सरळसेवा	०१.०६.१९६८	अ.जा.	२८.०४.२००३	२८.०४.२००३	३१.०५.२०२६	बी.ई.ई.	शासन, सा.बां.विभाग, आदेश क्र.पीओजी-२०२४/प्र.क्र.२२६/सेवा-२ अन्वये उप अभियंता (विद्युत) संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे.
५*	कु. सुवर्णा विठ्ठल शेवाळे (श्रीमती सुवर्णा गणेश चांदोरकर)	सरळसेवा	२२.१२.१९७४	अ.जा.	२८.०४.२००३	२८.०४.२००३	३१.१२.२०३२	बी.ई.ई.	
६*	श्री.मनोजकुमार मनोहरराव मानकर	सरळसेवा	१६.१२.१९७१	इ.मा.व.	०८.०५.२००३	०८.०५.२००३	३१.१२.२०२९	बी.ई.ई.	
७	श्री.संजयकुमार रावजी मेश्राम	सरळसेवा	१७.०९.१९७७	भ.ज.ब.	०८.०५.२००३	०८.०५.२००३	३०.०९.२०३५	बी.ई.ई.	
८	श्री.राजेंद्र सोमेश्वर कटकमवार	सरळसेवा	३०.०६.१९७८	वि.मा.प्र.	०८.०५.२००३	०८.०५.२००३	३०.०६.२०३६	बी.ई.ई.	-
९	श्री.चरणसिंग रावजी राठोड	सरळसेवा	०८.०९.१९७९	वि.ज.अ.	०८.०५.२००३	०८.०५.२००३	३०.०९.२०३७	बी.ई.ई.	-
१०	श्री.प्रविण नारायण कापडी	सरळसेवा	२६.१०.१९७३	भ.ज.क.	११.०६.२००३	११.०६.२००३	३१.१०.२०३१	डी.ई.ई.	-
११	श्री.सचिन गोकुळदास बागुल	सरळसेवा	२८.१०.१९७९	इ.मा.व.	१७.०५.२००३	१७.०५.२००३	३१.१०.२०३७	बी.ई.ई.	-
१२	श्री.मुकुंद भगवान यादव	सरळसेवा	२९.०४.१९७४	इ.मा.व.	२२.०५.२००३	२२.०५.२००३	३०.०४.२०३२	बी.ई.ई.	-
१३	श्री.नारायण भिमसेन भालेकर	सरळसेवा	१०.०१.१९८०	अ.ज.	२१.०६.२००३	२१.०६.२००३	३१.०१.२०३८	बी.ई.ई.	-
१४	श्री.सचिन पाराजी कोकणे	सरळसेवा	१२.०७.१९७८	अ.ज.	२६.०६.२००३	२६.०६.२००३	३१.०७.२०३६	बी.ई.ई.	-
१५	श्री.निनाद कृष्णा चव्हाण	सरळसेवा	०१.०३.१९७०	इ.मा.व.	२७.०६.२००३	२७.०६.२००३	२८.०२.२०२८	बी.ई.ई.	-
१६	श्री.दशरथ दंगल शिंदे	सरळसेवा	२४.०५.१९७६	अ.ज.	२७.०६.२००३	२७.०६.२००३	३१.०५.२०३४	डी.ई.ई.	-
१७	श्री.भिका दगा निकुंभ	सरळसेवा	२०.१२.१९७४	अ.ज.	३०.०६.२००३	३०.०६.२००३	३१.१२.२०३२	डी.ई.ई.	-
१८	श्री.राहुल रमेश चव्हाण	सरळसेवा	२०.१०.१९७९	अ.ज.	३०.०६.२००३	३०.०६.२००३	३१.१०.२०३७	डी.ई.ई.	-
१९	श्रीमती दया अतुल सुतार	सरळसेवा	०१.०६.१९८१	भ.ज.ब.	३०.०६.२००३	३०.०६.२००३	३१.०५.२०३९	डी.ई.ई.	-
२०	श्री.कपूरचंद शंकर जाधव	सरळसेवा	०४.०५.१९७५	वि.ज.अ.	०२.०७.२००३	०२.०७.२००३	३१.०५.२०३३	डी.ई.ई.	-
२१	श्री.अजय फुलचंद शंभरकर	सरळसेवा	१०.०३.१९७२	अ.जा.	३०.०९.२००३	३०.०९.२००३	३१.०३.२०३०	बी.ई.ई.	-
२२	श्री.बापू बंडू वानखेडे	सरळसेवा	०१.०६.१९७२	अ.जा.	०१.१०.२००३	०१.१०.२००३	३१.०५.२०३०	डी.ई.ई.	-

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्र. ज्येष्ठता -२०२५/प्र.क्र.२७/प्रशासन-१, दि. २६ मार्च, २०२५									
संवर्गाचे नाव — कनिष्ठ अभियंता (विद्युत)									
वेतनश्रेणी : एस-१४:३८६००-१२२८००									
दिनांक १ जानेवारी, २०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची (दिनांक ०१.०१.२०२४ ते ३१.१२.२०२४ या कालावधीत कार्यरत अभियंत्यांची नावे)									
ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचार्याचे नांव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३(२)(अ)नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हत	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२३	श्री.बाबासाहेब त्रिंबकराव मंडलीक	सरळसेवा	०१.१०.१९७३	भ.ज.क.	०९.१०.२००३	०९.१०.२००३	३०.०९.२०३१	डी.ई.ई.	-
२४	श्री.मनोज ज्ञानेश्वर सुडे	सरळसेवा	३०.०५.१९८१	खुला	१८.०२.२००५	१८.०२.२००५	३१.०५.२०३९	डी.ई.ई.	-
२५	श्री.अभिजीत परशुराम कांबळे	सरळसेवा	२१.०३.१९८०	अ.जा.	२७.०६.२००५	२७.०६.२००५	३१.०३.२०३८	बी.ई.ई.	-
२६	श्री.सचिन बापु बंड	सरळसेवा	३०.०४.१९८१	खुला	२४.०५.२००५	२४.०५.२००५	३०.०४.२०३९	डी.ई.ई.	-
२७	श्रीमती सारीका प्रकाश गुरव	सरळसेवा	२५.११.१९८३	इ.मा.व.	२४.०५.२००५	२४.०५.२००५	३०.११.२०४१	डी.ई.ई.	-
२८	श्री.जितेंद्र दिनकर भोसले	सरळसेवा	२५.०५.१९८१	खुला	२४.०५.२००५	२४.०५.२००५	३१.०५.२०३९	बी.ई.ई.	-
२९	श्री.निंबा हरी पगार	सरळसेवा	२१.०२.१९८०	खुला	०१.१२.२००५	०१.१२.२००५	२८.०२.२०३८	डी.ई.ई.	दिव्यांग (अस्थिव्यांग)
३०	श्री.हेमंत मनोहर कुंभार	सरळसेवा	१०.०४.१९८४	इ.मा.व.	१६.१२.२००५	१६.१२.२००५	३०.०४.२०४२	डी.ई.ई.	दिव्यांग (अस्थिव्यांग)
३१	श्री.तानाजी नानासाहेब थोपटे	सरळसेवा	०३.०३.१९८५	खुला	०९.०१.२००६	०९.०१.२००६	३१.०३.२०४३	डी.ई.ई.	-
३२	श्री.रविंद्र पुंडलीकराव भोपळे	सरळसेवा	३१.०७.१९७१	इ.मा.व.	२०.०७.२००६	२०.०७.२००६	३१.०७.२०२९	डी.ई.ई.	दिव्यांग (अस्थिव्यांग)
३३	श्री.प्रमोद प्रभाकरराव कुलकर्णी	सरळसेवा	२२.०७.१९७८	खुला	०७.०८.२००६	०७.०८.२००६	३१.०७.२०३६	ए.एम.आय.ई	-
३४	श्री.अरुण उत्तमराव सोनवणे	सरळसेवा	१२.०१.१९७८	खुला	२४.०८.२००६	२४.०८.२००६	३१.०१.२०३६	डी.ई.ई.	दिव्यांग (अस्थिव्यांग)

* श्री.कल्याण मुकुंदराव बचुटे, श्रीमती सुवर्णा गणेश चांदारकर व श्री.मनोजकुमार मनोहरराव मानकर हे अभियंते सदर कालावधीत कनिष्ठ अभियंता (विद्युत) संवर्गात कार्यरत असल्यामुळे त्यांचे नाव ज्येष्ठतायादीत समाविष्ट करण्यात आले आहे.